

YBL/CS/2024-25/004

April 05, 2024

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051

Tel.: 2659 8235/36 8458 **NSE Symbol: YESBANK**  **BSE Limited** 

Corporate Relations Department P.J. Towers, Dalal Street Mumbai – 400 001

Tel.: 2272 8013/15/58/8307 **BSE Scrip Code: 532648** 

### Sub: Newspaper Advertisement - Notice for Transfer of Equity shares to IEPF Authority.

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 (the "Act"), Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"), and Regulation 47(1)(d) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the Copies of the newspapers advertisement(s) published on April 05, 2024, giving Notice of Transfer of Equity Shares of the Bank to Investor Education and Protection Fund Authority as follows:

- a) Financial Express (English All India Edition)
- b) Navshakti (Marathi Mumbai Edition)

Pursuant to the provisions of the Act and the Rules made thereunder the Bank has sent the reminder letters in electronic mode as well as in a physical mode to the concerned Shareholder(s) at their registered email addresses and/or also at the latest available address.

The above information is also available on the Bank's website i.e., www.yesbank.in.

You are requested to take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,

For YES BANK LIMITED

Shivanand R. Shettigar Company Secretary

**Encl.:** As above

# ● 350 MILLION VIEWERS TUNE IN FOR FIRST 10 MATCHES ON DISNEY STAR

# IPL smashes TV viewership records

**35.8** crore

viewers watched the IPL over

IT'S A BIG HIT

the first 10 matches

20%

growth in

watch-time

showed. The veg thali prices rose

because of costlier onion,

tomato and potato. The

non-vea thali prices

dropped by 7% last

sharp 16% fall in

on year.

month because of a

poultry meat price

7% each last month on year

vs 2023

The tournament watch-time spikes 20% from last year, show BARC data

FE BUREAU, New Delhi, April 4

**DISNEY STAR, THE** official broadcaster of the Indian Premier League, logged recordbreaking viewership for the first 10 matches of the 2024 season. According to BARC data, 350 million viewers tuned in to watch the live broadcast of these matches, surpassing viewership from previous editions of the tournament, even those held during the pandemic.The overall watch-time for the tournament was 20% higher than last year.

Helped by a compelling marketing campaign and interesting programming, match ratings for the current season

thali saw a marginal sequential

in tomato prices compared

to the previous month,

reports Sandip Das.

Non-vegetarian

thali got costlier

by 2% last month

because of a 5%

Decline in broiler prices

YES BANK

Authority.

increase in broiler

decline in March, due to a 2% fall

Veg thali cheaper in March,

THE COST OF household vegetarian meat prices, data from Crisil

non-veg becomes costlier

Food plate cost (₹) Non-veg thali Veg thali

67.8 • • • • • • • • • • • Jul '23 • • • • • • •

**67.5** • • • • • • • • • • • • • Aug '23 • • • • • • •

**59.2** • • • • • • • • • • Mar '23 • • • • • **25.5** 

**58.9** ••••• Apr '23 •••• **25.4** 

**59.9** • • • • • • • • • May '23 • • • • • **25.5** 

60.5 • • • • • • • • • Jun '23 • • • • • 26.7

60.7 • • • • • • • • • • • • Sept '23 • • • • • • 28.1

**58.6** •••••• Oct '23 ••••• **27.7** 

**56.4** • • • • • • • • • Dec '23 • • • • • • **29.7** 

**60.4** • • • • • • • • • • Nov '23 • • • • • • • **30.5** 

**52.0** • • • • • • • • Jan '24 • • • • • • 28

**54.0** • • • • • • • Feb '24 • • • • • • **27.4** 

**54.9** • • • • • • • • Mar '24E • • • • • • 27.3

**Registered & Corporate Office:** 

(7%) y-o-y | (2%) m-o-m Change (7%) y-o-y | 1% m-o-m

NOTICE

Transfer of Equity Shares of the Bank to Investor Education

and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the

Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"),

as amended, the Equity Shares of the Company ("Bank") in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive

years are required to be transfer by the Bank to the demat account of the IEPF

The Bank has sent communications to the concerned shareholders whose shares are liable to be transfer to the IEPF Authority at their registered email IDs or latest available address, advising them to claim their unclaimed dividends. The Bank has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.yesbank.in. Shareholders are requested to refer to the website to verify the details of unclaimed dividends

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transfer to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares were held in dematerialized form, to the extent of shares liable to be transfer, shall be debited from the shareholders' account. In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by July 5, 2024, the Bank shall transfer the shares to the IEPF Authority in compliance of the said the Rules without any further notice to the shareholders and no liability shall lie

The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by submitting an online application to the IEPF Authority in Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in along with fee

For any queries in respect of the above matter, shareholders may contact KFin Technologies Limited, the Registrar & Transfer Agent of the Bank to, Ms. Shobha Anand, Deputy Vice President at Unit: YES BANK Limited, Karvy Selenium Tower

B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032,

and the shares which are liable to be transfer to the IEPF Authority.

against the Bank in respect of the shares so transferred.

Tel: +91- 40 - 6716 2222 e-mail ID: einward.ris@kfintech.com.

specified by the Authority.

Place: Mumbai

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway,

**Email:** shareholders@yesbank.in | **CIN:** L65190MH2003PLC143249

+91 (22) 6507 9800 | Fax: +91 (22) 2619 2866 | Website: www.yesbank.in

Santacruz (E), Mumbai - 400055, India. Tel: +91 (22) 5091 9800 /

Source: BARC; Age group: 2+, Urban +Rural jumped 22% compared to the last edition. It has launched several new programming initiatives including custom highlights and activations to collaborate with the content creator ecosystem across platforms. It has also introduced a special broadcast for kids every Sunday

> better serve 8-12-year-olds. In a statement, Sanjog Gupta, head, sports, Disney Star,

> afternoon – Super Funday – to

growth in match

the last edition

ratings compared to

said:"Disney Starhas started the 17th season from where it left off last year, doubling down on fan-centred initiatives... The figures also reflect the success of our endeavour to enhance the IPL viewing experience through broadcast and programming innovations, including HDR-enhanced 4K, interacservices, multi-platform fan engage-

Disney Star is broadcasting the tournament across 14 feeds in 10 languages with a special feed in ISL (Indian Sign Language for deaf, hard-ofhearing, and visually impaired) fans.

Not just viewership, ad volumes during the first seven matches of IPL 17 also saw a spike. According to a report by TAM, ad volumes during this period grew 4% in 2024 over 2023. The report further added that the count of advertisers increased during IPL 17 over IPL 16 (28%) as did the number of advertising categories (65%). E-commerce and gaming categories maintained the top position throughout the first 7 matches of IPL 17.

The TAM report said 30 new categories and 55 new brands were advertised in the first seven matches of IPL 17 compared to the same number of matches in IPL 16. Parle Food Products led the new brands parade, followed by Airtel Xstream Fiber.

to its IPL feed

Chennai, April 4

**VENKATA KRISHNA B** 

**SECONDS AFTER VIRAT** Kohli

is dismissed during the Royal

Challengers Bangalore match

against Lucknow Super Giants

on April 2, Kinjal Shah's expres-

sion on the bottom right-hand

corner of the television screen

catches the atmosphere at the

she draws an imaginary circle,

indicating the stadium, before

making a screaming expres-

sion. The next moment, both

her hands come down

together, palms down, indicat-

ing the drop in noise levels.

Then, it's finger on the lips to

indicate the total silence at the

stadium. In a matter of sec-

onds, the deaf community

experiences what a pin-drop

silence feels like in a packed

joined hands with India Signing

Hands (ISH), a Mumbai-based

broadcast company, to add

Indian Sign Language interpre-

tation to its feed. While the

Hindi language commentary is

on, a sign language interpreter

provides a live commentary tar-

geted at the 63 million deaf peo-

This IPL, Star Sports 3 has

arena of nearly 35,000.

With her right index finger,

M Chinnaswamy Stadium.

# fund for sports, gaming

venture capital firm backed by Sajjan Jindal and founded by former JSW Sports CEO Mustafa Ghouse, plans to raise about ₹350 crore for its maiden fund. The fund will invest in sports technology and

The fund, having secured from investors and athletes, a ticket size of ₹8-24 crore,

1.

fund for follow-on investments, it said in a statement.

The VC fund, founded by Ghouse and Alok Samtaney, a former investment director with TVS Capital and Sabre Partners, has the Sajjan Jindal Family Trust as anchor investor. Further, Small Industries Development Bank of India, PremjiInvest, USK Capital, GMR Sports and SG Sports are other investors.

"We have seen a tremendous rise in both public and private investment in sports, which has more than quadrupled since 2020. As a result, we're seeing an acceleration in the number of startups that are building from India for India and the world.," Ghouse said.

This IPL, Star Sports 3 has joined hands with India Signing Hands (ISH), a **Mumbai-based broadcast** company, to add Indian Sign Language

In a first for live sports broadcasting, Star Sports has added sign language interpretation

Sign language redefines IPL viewing for deaf fans

interpretation to its feed

ple in India, many of them cricket enthusiasts. This is the first known instance of sign language being used for live commentary for any sports in India. Watching the sign lan-

guage interpreter on television from his residence at Mumbai's Malabar Hill, Alok Kejriwal, founder & CEO of India Signing Hands, tells The Indian Express that it's the first time in his 50 years of watching cricket that he has felt included. "Earlier, when a cricketer walked into the stadium, it didn't feel too different from when any person walks in. I wasn't hearing what his previous record at the venue was and what duel he had had with a bowler. I never knew what the atmosphere was when Dhoni or Kohli walked into a stadium or when they were dismissed. Now I can feel the noise when they walk

in or the silence at the ground. Moreover, I'm able to watch it with everyone. These are new experiences...to watch it with friends and family. We sat as

Minutes before the match begins, the interpreter builds the excitement by starting with the countdown before the first ball is bowled. From there on they translate every word of the Hindi commentary, providing insights that the deaf community probably never experi-

interpretation are the expressions that convey different emotions. For example, in case

guage, expressions are like grammar," says Mansi Dharmaraj Shah, an interpreter for the IPL. "Without the expressions, the deaf community will not experience the entire picture. It will look flat and the language will remain incomplete. It will only resemble a gesture. So expressions are important," she adds.

# **Centre Court Capital** launches ₹350-cr maiden

**RAJESH KURUP** Mumbai, April 4

ment."

**CENTRE COURT CAPITAL**, a gaming, such as e-sports, gam-

ing studios and developers.

commitments of ₹200 crore plans to launch an offshore feeder fund in GIFT City to raise capital from global investors. It would focus on early-stage opportunities with while reserving 40-50% of the

Registered Office: 801 Everest Commercial Complex, Opp. Shastri Maidan, Rajkot, Gujarat, India, 360001. CIN: L72200GJ1994PLC022781 | Tel. No.: 0281-2226097

or "TC") under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI SAST Regulations") in relation to the open offer to the public shareholders of the Target Company ("Open Offer") made by Amit Mansukhlal Mehta ("Acquirer") together with Vaishall Amit Mehta ("PAC").

April 04, 2024

To the best of our knowledge and belief, after making the proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by the omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI SAST Regulations. For and on behalf of the Committee of Independent Directors of

> Dharamshi Vadalia Chairman- Committee of Independent Directors

# **ACE SOFTWARE EXPORTS LIMITED**

Email ID: investorinfo@acesoftex.com | Website: https://www.acesoftex.com/ Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Ace Software Exports Limited ("Target Company"

1.0	Date	April 04, 2024
2.	Name of the Target Company (TC)	Ace Software Exports Limited
3.	Details of the Offer pertaining to TC	The Open Offer is being made by the Acquirer and PAC to the Public Shareholders to acquire up to 16,02,560 Equity Shares representing the entire Public Shareholding constituting 25.04% of the Emerging Voting Capital of the Target Company at a price of ₹ 35/- per Equity Share, aggregating to a total consideration of ₹ 5,60,89,600/- payable in cash in accordance with Regulation 9(1)(a) of the SEBI (SAST) Regulations.
4.	Name(s) of the acquirer and PAC with the acquirer	Acquirer: Amit Mansukhlal Mehta PAC: Vaishali Amit Mehta
5.	Name of the Manager to the offer	Vivro Financial Services Private Limited  Vivro House, 11, Shashi Colony, Opp. Suvidha Shopping Center, Paldi, Ahmedabad – 380007, Gujarat, India.  Tel. No.: +91 79 4040 4242   Email Id: investors@vivro.net  Contact Person; Shivam Patel   Website: www.vivro.net  SEBI Registration No.: INM000010122   CIN: U67120GJ1996PTC029182
6.	Members of the Committee of Independent Directors	Dharamshi Vadalia (Chairman)     Vimal Kalaria (Member)     Pratik Dadhania (Member)
7.	IDC Member's relationship with the TC	All IDC members are Non-Executive and Independent Directors of the Target Company.     Mr. Vimal Kalaria holds 1000 equity shares of the Company.     None of the members of the IDC has any contracts or any relationship with the Target Company.
8.	Trading in the Equity shares/ other securities of the TC by IDC Members	No member of the IDC has traded in any of the Equity Shares/ other securities of the Target Company during the:  1. 12 (Twelve) months preceding the date of the PA.  2. Period from the date of the PA till the date of this recommendation.
9.	IDC Member's relationship with the acquirer	None of the members of IDC has any contract/ arrangement / relationship with the Acquirer and / or with PAC.
10.	Trading in the Equity shares/ other securities of the acquirer by IDC Members	Not Applicable (As the Acquirer and PAC are individuals)
11.	Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable	The IDC is of the opinion that the Offer Price of ₹ 35 per Equity Share is fair and reasonable in terms of the SEBI (SAST) Regulations.  However, the Public Shareholders of the Target Company should independently evaluate the Open Offer and market performance of the Target Company's Equity Shares and make their own informed decisions with respect to the Open Offer.
12.	Summary of reasons for the recommendation	The members of the IDC have perused the following offer documents for recommendation on the Open Offer:  1. Public Announcement dated January 06, 2024 ("PA")  2. Detailed Public Statement published on January 12, 2024 ("DPS"),  3. Draft Letter of Offer dated January 19, 2024 ("DLoF")  4. Letter of Offer dated March 27, 2024 ("LoF")  Based on the review of the offer documents, the members of the IDC have considered the following factors for making the recommendations:  1. The Acquirer intends to support the management of the Target Company in their efforts towards the sustained growth of the Target Company.  2. The Acquirer and PAC shall be classified as the promoters of the Target Company along with the existing Promoters and Promoter Group of the Target Company in accordance with SEBI (SAST) Regulations and SEBI (LODR) Regulations.  3. The Equity Shares of the Target Company are infrequently traded on BSE in terms of Regulation 2(1)(j) of the SEBI SAST Regulations.  4. The Offer Price is in accordance with 8(1) and 8(2) of the SEBI SAST Regulations.
13.	Disclosure of the Voting Pattern	The recommendations were unanimously approved by the members of IDC.
14.	Details of Independent Advisors, if any.	None

# Ace Software Exports Limited

equals," says the 62-year-old.

enced during a cricket match. What stands out in their

of a thrilling close call that is referred to the third umpire, the interpreters refer to the heart beat, indicating the tension in the air. "When it comes to sign lan-

# KOHINOOR PULP & PAPER PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U74999WB2008PTC126964 LIQUIDATOR - CVR Krishnaswami (Reg. No. IBBI/IPA-001/IP-P01302/2018-19/12217)

votice is given to the public in general that the following Asset Lot of KOHINOOR PULP & PAPER PRIVATE LIMITED (in Liquidation) ("Corporate Debtor") in liquidation vide order of Hon'ble NCLT dated 01.07.2019) is proposed be sold in accordance with clause (c) of regulation 32, sub-regulation (1) of egulation 33 and Schedule I of the Insolvency and Bankruptcy Board of India Liquidation Process) Regulations, 2016 through e-auction platform. The interested applicants may refer to the detailed Sale Process Memorandum by writing to guidation.kohinoorpulp@gmail.com with a copy to rpcvrkswami@gmail.com Date and time of e-Auction April 29, 2024 from 11:00 Hrs. IST

Last Date for Submission of Earnest Money Deposit		April 26, 2024 17.00 hrs			
Particulars of The Asset	100	Reserve Price	Refundable Earnest Money Deposit		
Machinery purported to be Cooking plant and fibreline	FOU	ir Grore Severity	47,70,000.00 [Rupees Forty Seven lacs and seventy thousand only]		

Last Date for Submission of Bid | April 19, 2024

E-Auction will be held for sale of the Asset Lot of the Corporate Debtor on an "AS IS WHERE BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" without any representation, warrant or indemnity and will be conducted "online" This Notice shall be read in conjunction with the Sale Process Memorandum

dated 5th April 2024 containing details of the Assets, online E-Auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of the E-Auction which are available on the site https://www.eauctions.co.ir or send an e-mail to liquidation.kohinoorpulp@gmail.com

\*Disclaimer: The Advertisement purports to ascertain the interest of Bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator. The Liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process involved herein, without giving reasons, at any time, and in any respect. Any such amendment in the invitation, including the aforementioned timelines, shall be notified

Liquidator for KOHINOOR PULP & PAPER PRIVATE LIMITED Address: C/O Naresh nath Mookherjee shipping private Limited, 12/1 Lindsay street Kolkata 700083 E-mail : liquidation.kohinoorpulp@gmail.com

Date : April 05 2024

FOF	THE ATTENTION OF THE CREDITORS OF <b>T</b>	IMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED
	RELEVANT	PARTICULARS
1,		TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED
2,	Date of incorporation of corporate debtor	28/04/1973
3.		Registrar of Companies - Goa
4.	Corporate Identity No. of corporate debtor	U63032GA1973PTC000164
5.		
6.		
7.		
8.	insolvency professional acting as interim	Registration No.
9.	Resolution Professional, as registered	Regd Add: A501, Shanti Heights, Plot No. 2,3,98/10, Sector 11, Koparkharine, Thane, Navi Mumbai-400709 Email id: ipprashantjain@gmail.com
10.		
11.	Last date for submission of claims	16/04/2024 (Being 14 days from 02/04/2024)
12.	Classes of creditors; if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA .
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	NA
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at	https://www.ibbi.gov.in/home/downloads NA

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal. Mumbai Bench has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED on 28/03/2024 (The Order received by IRP on 02/04/2024). The creditors of TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims

with proof on or before 16/04/2024 to the interim resolution professional at the address mentioned The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Mr. Prashant Jain Registration No.: IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131 Date: 04.04.2024 Interim Resolution Professional in the matter of Place: Mumbai M/s, TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED

Date: April 05, 2024



**For YES BANK Limited** 

Sd/-

**Shivanand Shettigar** 



Date: April 04, 2024

Place: Rajkot

financialexp.epapr.in

### सन्माननिय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥ समक्ष, मुंबई येथे

मूळ अर्ज क्र. ३४० सन २०२३

श्री. मोहम्मद शमिम नईम शेख आणि अन्य

न्याअर्थी **ओ ए क** २४० **सन २०२**२ नामहार पी ओ समक्ष ०४ ०७ २०२२ रोजी सचीबाट केला होता.

न्याअर्थी, वरील अर्जदारांनी कृपावंत होऊन रू. ७७,०७,३८४.४९ च्यासह त्यावरील नमुद विद्यमान आणि मविष्यातील व्याज, परिव्यय आणि इतर अनुतोषांच्या वसलीकरीता या न्यायाधिकरण समक्ष वरील उद्घेखिक्त अ दाखल केला आहे न्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी

न्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. ) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० **(तीस)** दिवसांत कार

दाखविण्यासाठी; i) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त व

मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे: ii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु कमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्य

किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. v) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्य मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतर

v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकः झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर हितमंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा विनीय मंस्थेकडे तेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे ुम्हाला <mark>०८.०७.२०२३ रोजी स. ११.०० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना साद रण्याचे व प्रबंधक-कर्ज वसली न्यायाधिकरण-॥ समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कस केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

नाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २०.१२.२०२३ रोजी दिले

प्रबंधक डीआरटी- ॥, मुंब

प्रत्यक्ष कब्जा सूचना

**शाखा कार्यालय :** १ला मजला, शॉप क्र. १२९, १३०, १३१, १३२, पुनम सृष्टी, सी, डी, ई, एफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, लतिफ पार्क, एस. के. स्टोअरच्या

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस्

ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वरं

प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रकम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसुर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना याद्वारे टेण्यात थेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद

तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील

वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीच

मिळकतीचे वर्णन/

कब्जाची तारीख

फ्लॅट क्र. ६०३, विंग ए/१, साई ऑर्किड रिजेन्सी इस्टेटच्या मागे,

कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व ६०३ भिवंडी - ४२१३०२

सीमाबद्धता - उत्तर: मोकळी जागा, दक्षिण: इमारत टाईप ए, पूर्व:

रस्ता, पश्चिम: हिल एरिया./ कब्जाची तारीख - ०२-एप्रिल-२४

फ्लॅट क्र. ६०३, विंग ए/१, साई ऑर्किड रिजेन्सी इस्टेटच्या मागे,

कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व ६०३ भिवंडी - ४२१३०२.

सीमाबद्धता - उत्तर: मोकळी जागा. दक्षिण: डमारत टाईप ए. पर्व:

रस्ता, पश्चिम: हिल एरिया./ कब्जाची तारीख - ०२-एप्रिल-२४

फ्लॅट क्र. ७०१, ७वा मजला, इमारत क्र. १, बी विंग, कुलस्वामिनी

हाईटुस, राजाराम कॉम्प्लेक्सच्या जवळ, गरीबाचावाडा रोड, शिवाजी

नगर, डोंबिवली प. सीमाबद्धता - उत्तर: मोकळी जिमन, दक्षिण:

मोकळी जिमन, पूर्व: इमारत क्र. २, पश्चिम: मोकळी जिमन./

वरील नमट कर्जटार/हमीटार यांना रक्कम चकती करण्यासाठी यादारे ३० दिवसांची सचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२

यवहार कर नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेंडच्या प्रभाराच्या अधीन राहील

सही/

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स,

...अर्जदा

..प्रतिवाद

, १. श्री. मोहम्मद शमिम नईम शेख, कर्जदार ज्यांचा पत्ता येथे: फ्लॅट क. ३०३, ३रा मजला, मालवणी साईलीला को-ऑप.हौ.सोसायटी लि प्लॉट क्र. ५७, आरएससी ६, म्हाडा कॉम्प्लेक्स, गाव मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०९५ आणि येथे: २६/१०५, गेट क्र. ६, न्यु कलेक्टर कंपाऊंड, मालवणी, मालाड (पश्चिम) मुंबई-४०० ०९५, आणि येथे: प्लॉट क्र. २६, रूम क्र. १०५, गेट क्र. ६, न्यु कलेक्टर्स कंपाऊंड , गलवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०९५.

सौ. महजबीन शमिम शेख. कर्जदार ..प्रतिवादी क. ज्यांचा पत्ता येथे: फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, मालवणी साईलीला को-ऑप.हौ.सोसायटी लि प्लॉट क्र. ५७, आरएससी ६, म्हाडा कॉम्प्लेक्स, गाव मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई–४०० ०९५ आणि येथे: २६/१०५, गेट क्र. ६, न्यु कलेक्टर कंपाऊड, मालवणी, मालाङ (पश्चिम) मुंबई-४०० ०९५, आणि येथे: प्लॉट क्र. २६, रूम क्र. १०५, गेट क्र. ६, न्यु कलेक्टर्स कंपाऊंड मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०९५.

**कॉर्पोरेट कार्यालय:** आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९

**शाखा कार्यालय :** २रा मजला, शॉप क्र. ११, विध्य कॉर्नर सुपर मार्केट, एमआयडीसी चौक, बारामती - ४१३१३३

**शाखा कार्यालय :** परिसर क्र. २०१, २रा मजला, वेस्ट व्ह्यू, आयसीआयसीआय बँकेच्या समोर, वीर सावरकर रोड, ठाणे – ४००६०२.

Picici Home Finance बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१

समोर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७.

कर्जदार/सह-कर्जदाराचे

नाव/कर्ज खाते क्रमांक

फैसल शकील खान (सह–कर्जदार),

एलएचएमएमआर००००१३५४८५६.

फैसल शकील खान (सह-कर्जदार).

ण्लण्चएमएमआर००००१३५४८२९.

हेमलता दिपक लोहार (सह-कर्जदार),

एलएचटीएनई००००१२८८७९७.

शकील खान (कर्जदार),

शकील खान (कर्जदार).

दिपक पी. लोहार (कर्जदार),

दिनांक : एप्रिल ०५, २०२४ ठिकाण : भिवंडी, डोंबिवली, बारामती

ज्याअर्थी.

मागणी सचना जारी केल्या आहेत

# कब्जा सूचना

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. सीआयएन: यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ रिटेल सेंट्रल आणि नों. कार्यालय: एडेलवैस हाऊस, ऑफ सीएसटी रोड, कालिना, मुंबई ४०००९८.

जोडपत्र IV (नियम-८(१)) कब्जा सचना (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १७/०३/२०२२ रोजी एक मागणी सूचना कर्ज खाते क्र. एचएफ/०४१९/एच/१९/१०००२८ धारक १) जितन चंद्रकांत पाटील (कर्जदार) आणि प्रियांका मोहन कोठारी (सह-कर्जदार) यांना सचनेत नमद रक्कम म्हणजेच रु. १२२२४८८.१३/-**(रुपये बारा लाख बावीस हजार चारशे अठ्ठयाऐंशी आणि तेरा पैसे मात्र)** या रकमेची परतफेड सदर

. सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांमध्ये करण्यासाठी जारी केली. की, पुनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (ह्यानंतर उल्लेख गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेंड) ने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम ५ अन्वये ३० जून, २०२२ दिनांकीत अभिहस्तांकन कराराद्वारे <mark>एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, ईएआरसी ट्रस्ट एससी – ४३८</mark> चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत (ह्यानंतर उल्लेख ''ईएआरसी'') कडे वित्तीय मत्ता अभिहस्तांकीत केल्या. ईएआरसी ही डीएचएफएलच्या जागी आली आणि त्याअंतर्गतच्या तारण हितसंबंध, हमी, तारणे यासह वित्तीय मत्तांच्या संबंधातील जीएचएफएलचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध हे कर्जदारांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या संबंधात ईएआरसीकडे निहित झाले आणि तारणी धनको म्हणन त्यांच्य सर्व अधिकारांचा वापर ईएआरसी करत आहे.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ०४

एप्रिल, २०२४ रोजी घेतला 'तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८)

मधील तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार एडेलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेडच्या रक्कम रु. १२२२४८८.१३/- (रुपये बारा लाख बावीस हजार चारशे अठ्ठयाऐंशी **आणि तेरा पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील.

> तारण मत्तेचे वर्णन परिशिष्टीत मिळकत

फ्लॅट क्र. ३०२, तिसऱ्या मजल्यावर, क्षेत्र मोजमापित ६७.३७ चौ. मीटर्स, "श्री सद्गुरू कृपा" अशी ज्ञात इमारत, गावठाण पारडी क्र.९९/११, गाव-वनगाव, ता. डहाणू आणि जि. पालघर येथे असलेले, वसलेले आणि ज्ञात धारक गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

दिनांक : ०४.०४.२०२४ ठिकाण : मुंबई

मागणी सूचनेची

तारीख/ मागणी

सुचनेतील रक्कम (रु.

१५-0६-२0२२

१,०४,१२६/-

४१,३१,६९१/-

५३,१६,५१८/-

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

मंबई

(मिरा रोड)

(मिरा रोड)

– बी

ठाणे - बी

प्राधिकृत अधिकार्र

सही / - प्राधिकृत अधिकारी एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (ईएआरसी ट्रस्ट एससी ४३८ चे ट्रस्टी)

Edelweiss

# जाहीर सूचना

आमच्या अशिलादारे सचना देण्यात येते की फ्लॅटच्या मालकांशी चर्चा सुरू आहे जे परिशिष्ट मध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केले आहे (परिशिष्ट फ्लॅट) परिशिष्ट फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि त्यानुसा आमचा अशिलांने तपास करण्याच्या प्रक्रियेत आहे परिशिष्ट फ्लॅट चे आणि भार. काही असल्यास परिशिष्ट फ्लॅट मध्ये. परिशिष्ट फ्लॅट चे मालक प्रतिनिधित्व केले आहे आणि आश्वासन दिले आहे आमच्या अशिलांना परिशिष्ट फ्लॅट सर्व भारापासून मुक्त आहे, आणि/किंवा शीर्षकातील त्रुटी आणि -कोणाकडेडी खटला पलंबित नाडी परिशिष्ट फ्लॅटच्या मालकीसंदर्भात न्यायालय. त्याचे पुढे प्रतिनिधित्व केले जाते आणि परिशिष्ट फ्लॅट विकण्याचे विशेष अधिकार आपल्याकडे असल्याचे आश्वासन दिले. सूचना याद्वारे तमाम जनतेस देण्यात येते की कोणतेही व्यक्तींना कोणताही दावा असल्यास विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, अदलबदल, ताबा वारसा, उत्तराधिकार किंवा कोणताही खटला प्रलंबित किंवा इतर कोणत्याही स्वरूपात परिशिष्ट फ्लॅटच्या संदर्भात, त्यासंदर्भातील कागदोपत्री दस्ताऐवजसा लेखी स्वरूपात कलविणे आवश्यक आहे. ऑल ज्यरिस. वकील आणि लीगल ॲडव्हायझर्स येथे निम्नस्वाक्षरीकारांकडे कार्यालय युनिट क्र.४०२, ४था मजला, दी अध्द्रेस बिल्डिंग, पॉप्युलर हाइट्स क्र.१ च्या बाजूला, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क, पुणे ४११००१. संपर्क ०९८२१५४४३३४. ०७४४०५१२३४५, १५(पंधरा) दिवसांच्या आत ही सूचना प्रसिद्ध करण्याची तारखेपर्यंत, अन्यथा वाटाघाटी पूर्ण केल्या जातील, अशा दाव्यांचा कोणताही संदर्भ न देता आणि दावे असल्यास, असे मानले सोडले किंवा माफ केले जाईल.

कुलाबा, मुंबई ४००००५ येथे स्थित कुलाबा कविता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या कविता अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंग च्या ४था मजला वर स्थित सदर फ्लॅट क्र.४ मोजमापित १८९४ चौ.फीट चटई क्षेत्र एकत्रित सह एक कव्हर पार्किंग धारक सदर बिल्डिंगच्या बेसमेंट धारक क्रमांक ४ चे ते

ठिकाणः मुंबई दिनांकः ०५/०४/२०२४

> सही/ वकील अतित सोनी ऑल्ट ज्युरी, वकील

आणि कायदेशीर सल्लागा

तमाम जनतसे सचना यादारे देण्यात येते की. आमचे अशील हे येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेले गाव वर्सोवा, तालुका अंधेरीच्या सीटीएस क्र. १२००/२/१ धारक जिमनीच्या त्या सर्व भाग आणि विभागांवर बांधकामित यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००६१ येथे स्थित सुमन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीमधील ४थ्या मजल्यावरील मोजमापित ६५६ चौ. फू. चटई क्षेत्र, निवासी फ्लॅट क्र. ४०१ (सदर फ्लॅट) त्यासह वाटप केलेले कार पार्क (सदर कार पार्क) आणि त्यासह संलग्नित शेअर प्रमाणपत्र क्र. १६ नुसार अनु क्र. ७६ ते ८० धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर्स (सदर शेअर्स) च्या खरेदीकरिता सौ. पुनम तापारिया, मुंबई, भारतीय रहिवासी, राहतात येथे २४ पिरामल नगर इमारत क्र. १, पुनर्वास एस. व्ही. रोडच्या समोर, गोरेगाव, मुंबई यांच्यासह वाटाघाटी करत आहेत (सदर फ्लॅट, सदर कार पार्क आणि सदर शेअर्स हे यानंतर एकत्रितपणे **सदर परिसर** असे उल्लेखित आहेत).

कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर परिसर किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भात वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, वारसा, सुविधाधिकार, हस्तांतरण, परवाना किंवा अन्यकाही किंवा कोणत्याही प्रकारचे कोणतेही इतर हक िकंवा हितसंबंधांच्या मार्गे कोणतेही दावे असल्यास याद्वारे तसे लिखित स्वरूपात सर्व दस्तावेज ज्यावर तसे दावे आधारित आहेत त्यांच्या प्रतींसह आमच्या अशीलांच्या वतीने निम्नस्वाक्षरीकारांना आमचा पत्ता येथे १६०३, इमारत क्र. ७, वसंत लॉन्स, माजिवाडा, ठाणे पश्चिम ४००६०१ येथे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे

जर वरील सदरप्रमाणे दावा प्राप्त झाला नाही तर वरील सदर परिसरांच्यामधील कोणतेही तसे प्रस्तावित दावे किंवा हितसंबंध यांच्या कोणत्याही संदर्भ किंवा संबंधांशिवाय आमचे अशील सटर व्यवहारात सहभागी होतील आणि तसे दावे किंवा हितसंबंध हे सर्व हेतू आणि कारणांसाठी

गाव वर्सोवा, तालुका अंधेरीच्या सीटीएस क्र. १२००/२/१ धारक जिमनीच्या त्या सर्व भाग आणि विभागांवर बांधकामित यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००६१ येथे स्थित सुमन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीमधील ४थ्या मजल्यावरील मोजमापित ६५६ चौ. फू. चटई क्षेत्र, निवासी फ्लॅट क्र. ४०१ (सदर फ्लॅट) त्यासह वाटप केलेले कार पार्क (सदर कार पार्क) आणि त्यासह संलग्नित शेअर प्रमाणपत्र क्र. १६ नुसार अनु क्र. ७६ ते ८० धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर्स (सदर शेअर्स).

# जाहीर सूचना

त्यागित मानले जातील आणि आमच्या अशीलांवर बंधनकारक नसतील.

### परिशिष्ट

सदर दिनांक ४ एप्रिल, २०२४.

अमता खारकर वकील आणि सॉलिसिटर्स

# **OSB** State Bank of India

कब्जाची तारीख - ०२-एप्रिल-२४

च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सुचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकर्तींची विक्री करण्यात येईल

स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा मुंबई (०५१६८) 'दी इंटरनॅशनल इमारत, ६वा मजला, १६ महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मंबई - ४०० ०२०. फोन: ०२२-२२०५३१६३/६४/६५ र्द-मेल: shi.05168@sbi.co.in

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) अन्वये मिळकतीच्या सांकेतिक कब्जासंदर्भात सूचनेचे प्रकाशन

२००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्यांन बोलाविण्यासाठी यानंतर नमद आणि प्रत्येक खात्यासमोर नमद तारखेची मागणी सचना जारी करण्यात आली होती. सदरह कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस सदरह

ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** घेतलेल विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की. सदरह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक ऑप** 

**इंडियाच्या** रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

ı	कर्जदाराचे नाव आणि पत्ता	मिळकतीच्या मालकाचे नाव	गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन	मागणी	सांकेतिक	मागणी सूचनेची तारखेस थकीत	ш	ı
l				सूचनेची तारीख	कब्जाची तारीख	रक्रम	ıIJ	ľ
l	सौ. अनिता भारोस गुप्ता आणि	श्री. भारोसकुमार गुप्ता	फ्लॅट क्र. ४०५, ४ था मजला, इमारत	०९.०१.२०२४	03.08.2028	रु. १,७१,९५,२२९/- (रुपये एक	Ш	ŀ
ı	श्री. भारोसकुमार गुप्ता	आणि सौ. अनिता भारोस	क्र. २, विंग बी, हंसा सरस्वती बाग			करोड एकाहत्तर लाख पंच्याण्णव	Ш	ı
ı	पत्ता: फ्लॅट क्र. ४०५, ४ था मजला, बी विंग, हंसा,	गुप्ता	सोसायटी रोड, गाव इस्मालिआ,			हजार दोनशे एकोणतीस मात्र)	Ш	ı
	सरस्वती बाग सोसायटी रोड, गाव इस्मालिआ,		जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०००६०,			०९.०१.२०२४ रोजीस अधिक	Ш	ı
۱	जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०००६०, महाराष्ट्र		महाराष्ट्र			त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ.	,   L	L
l	दिनांक : ०५.०४.२०२४					सही/-	1	i

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया ठिकाण: मुंबई

**जाहीर नोटीस** तमाम जनतेस कळविण्यात येत आहे की, गांव मौजे : शिरवली, ता. वसईू, जि. पालघर सर्वे नं. १०/१, क्षेत्र हे. आर. ०.३१.४०, या मिळकतीत माझे पक्षकार १.श्री.सुभाष काथोड़ घरत २ श्री भगवान काथोड़ घरत यांच्या खह क्रायांड वरत, र. त्रा. मंगवान कावाड वरत वाच्या खुद नालकी कब्जेवहीवाटीच्या वडीलोपार्जित एकत्रातील व सामाईकातील वर्ग १ ची जमिन मिळकत आहे. सदर मेळकतीबाबत १.श्री. कमलेश उपाध्याय, २. श्री. साहब जगदीश चौहान, ३.श्री. अमर नारायण जाधव, ४ पोह्मपट नसीप पोहम्पट असीफ प्रलीक गांनी ठुरलेलर मुदतीमध्ये सुदर व्यवहारापोटी दिलेल्या धनादेश वटता परत बॅकेमार्फत आलेले आहेत व सदर व्यवहा पुर्ण केला नाही. सदरची नोटीस प्रसिद्ध करून कळविते की, आम्ही १. श्री. कमलेश उपाध्याय, २. श्री. साहब जगदीश चौहान, ३. श्री. अमर नारायण जाधव, ४ मोहम्मद नसीम मोहम्मद असीफ मलीक यांच्यासोबर केलेला व्यवहार रद्ध केलेला आहे. त्याअनुषंगाने कोणाही इसमाचा हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसाच्य आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्यावर कळवावे दिलेल्या मुदतीमध्ये हरकत न आल्यास माझे पृक्षका त्रयस्थ आसामीशी व्यवहार करतील व त्यानंतर कोणतीही तक्रार ग्राहय धरली जाणार नाही. व त्यातुन होणाऱ्या

सर्व कारण परीणाम खचास चजानः राहतील. म्हणून दिली नोटीस. ॲड. श्वेता सचिन पाटील प्रात्मार ४०१३०: कार्यालय पारोळ. ता. वसर्ड. जि. पालघर ४०१३०३

# **✓** YES BANK

मुंबई

दिनांक: 5 एप्रिल २०२४

स्थान:

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय:

**येस बँक लिमिटेड :** येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००५५, भारत. फोन: +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 | फॅक्स: +91 (22) 2619 2866 | वेबसाइट: www.yesbank.in **ईमेल:** shareholders@yesbank.in | **सीआयएन:** L65190MH2003PLC143249

# सूचना

# बँकेचे समभाग गुंतवणूक प्रशिक्षण आणि संरक्षण फंड (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे

ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की कंपनी कायदा, २०१३ (कायदा) चे कलम १२४ मधील तरत्दी ह्या गुंतवणूक प्रशिक्षण आणि संरक्षण फंड प्राधिकरण (अकाउंटिंग, लेखापरिक्षण, हस्तांतरण आणि रिफंड) नियम, २०१६ ('नियम'), बदलल्यानुसार, सोबत वाचले असता, कंपनीच्या ('बँक') समभागासंदर्भात, सलग सात वर्षे लाभांशावर दावा झालेला नाही किंवा देय झालेला नाही ते बँकेकडून आयईपीएफ अथोरिटीच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील.

बँकेने संबंधित भागधारकांना त्यांनी नोंदवलेल्या ईमेल आयडीवर किंवा ताज्या पत्त्यावर माहिती पाठवली आहे की त्यांचे भाग आयईपीएफ अथोरिटीकडे हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत, म्हणून त्यांनी दावा न केलेल्या लामांशावर दावा करावा. बँकेने आपल्या www.yesbank.in वेबसाइटवर आयईपीएफ अथोरिटीकडे ज्यांचे भाग हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत अशा भागधारकांचा तपशील अपलोड केला आहे. भागधारकांना विनंती आहे की त्यांनी वेबसाइट पाहून दावा न केलेल्या लाभांशाची आणि आयईपीएफ अथोरिटीकडे हस्तांतरित होण्यासाठी पात्र असलेल्या भागांची खात्री करावी.

भौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या भागधारकांनी (एक/अनेक) आणि ज्यांचे भाग आयईपीएफ अथोरिटीकडे हस्तांतरित होण्यासाठी पात्र असलेल्यां भागधारकांनी नोंद घ्यावी की आयईपीएफ अथोरिटीकडे भाग हस्तांतरित झाल्यानंतर, त्यांच्या नावे नोंद झालेले भाग प्रमाणपत्र (एक/अनेक) आपोआप रद्द होतील आणि वाटाघाटी करण्यासाठी उपलब्ध राहाणार नाहीत. जर भाग अभौतिक स्वरूपात धारण केले असतील तर हस्तांतरण करण्यासाठी भागधारकाच्या खात्यातून त्यांची कपात केली जाईल. जर संबंधित भागधारकांनी ५ जुलै २०२४ पर्यंत लाभांशाचा दावा केला नाही तर बँक असे भाग आयईपीएफ अथोरिटीकडे हस्तांतरित करून वरील नियम पाळेल, ज्यासाठी भागधारकाला कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही आणि हस्तांतरित होणाऱ्या भागांसंबंधी बँकेकडे कोणतही दायित्व उरणार नाही.

भागधारकांनी हे लक्षात घ्यावे की शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यावर, अशा समभागांवर जमा होणाऱ्या सर्व फायद्यांसह, जर असेल तर, आयईपीएफ प्राधिकरणाकडे उपलब्ध फॉर्म प्राधिकरणाकडील फी सह www.iepf.gov.in वेबसाइटवर आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज सबमिट करून आयईपीएफ प्राधिकरणाकडूनच दावा केला जाऊ शकतो.

वरील प्रकरणात कोणतीही चौकशी करायची असेल तर भागधारक इथे संपर्क करू शकतात: केफिनटेक्नॉलॉजी लिमिटेड, बँकेचे रजिस्ट्रार ट्रांसफर एजंट ह्यांच्याकडे श्रीमती शोभा आनंद, डेप्युटी वाइस प्रेसिडंट यूनिट: येस बँक लिमिटेड, कारवी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबावली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैद्राबाद- ५०००३२, फोन:+91- 40 - 6716 2222 ईमेल आयडी: einward.ris@kfintech.com.

> येस बँक लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-

शिवानंद शेट्टीगर कंपनी सचिव



सूचना आमची सचना देण्यात येते आहे की. काही बेर्डमान व्यक्तींनी श्री. केन्नेथ अँडे.ड. ओल्ड बिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक व ओल्ड ब्रिज असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी यांच्यासह स्वत:ला लांब केले आहे वा या सगळ्यातून पाय काढला आहे. ते त्यांच्या आयडेंटिटी व फोटोग्राफचा भाग म्हणून आम जनतेच्या सभासदांना फसवणूक करत सुटले आहेत. आम्हाला कळले आहे की. काही लोक गैरवापर करण्याकरिता ए) इन्स्टाग्राम, बी) ८१ स्टॉक मार्केट अलायन्स टेनिंग ग्रप (व्हॉटस अप ग्रप) व व्हॉटसअप क्रमांक (+९१ ८१२८६१२८७५) व (+९१ ९९९८५७२९७१) व वा अन्य चॅनेल/ प्लॅटफॉर्मचा वापर करून फसवणूक करत आहेत आम्ही आम

बेकायदेशीर नफा मिळवून देण्याची खात्री देऊन त्यांचे पैसे गमावू नये. सदर फसवणक टाळण्याकरिता आम्ही आम जनतेस सचित करत आहोत की. श्री. केन्नेथ अँडेड. ओल्ड ब्रिज असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओल्ड ब्रिज म्युचुअल फंड, ओल्ड ब्रिज म्युचुअल फंड ट्रस्टी प्रायव्हेट लिमिटेड हे संबंधित नसन सदर खोटे सोशल मेडिया अकाऊंट/ पोस्ट/ व्हॉटसअप ग्रप/ व्हॉट्सअप क्रमांक असून आम्ही याकरिता जबाबदार नाही व सर्व दायित्व काही येणाऱ्या अडचणी याकरिता आम्ही जबाबदार नाही व सदर सोशल मेडिया प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअप ग्रुप्स वा कोणतेही अन्य

जनतेस कळवू इच्छितो की आम्ही यामध्ये सहभागी नसून आम जनतेने या गुतवणूक व ट्रेडिंग उपक्रमांमधून

चॅनेल/ प्लॅटफॉर्म याकरिता आम्ही जबाबदार नाही. आम्ही गुंतवणूकरदारांना सूचित करतो की, कृपया अशा खोट्या ग्रुप/ फसवणूक करणाऱ्या वेबसाइट यांच्यापासन लांब राहा व सावध राहा. आम जनतेस सचित करण्यात येते की. ज्यांनी कोणी सदर खोट्या ग्रप्स/ फसवणक करणाऱ्या वेबसाइट वा कोणतेही प्लॅटफॉर्म व साहित्य यांच्या सानिध्यात असल्यास

ु '',' त्यांनी त्यांच्या स्वत:च्या जबाबदारीवर पाहावे. सदर योजना वा कोणत्याही माहितीकरिता आम्ही इन्वेस्टर्स यांना आमची अधिकृत वेबसाइट https://www.oldbridgemf.com वर भेट द्यावी dm services@oldbridgemf.com वर संपर्क

ओल्ड बिज असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकरिता (ओल्ड ब्रिज म्युच्अल फंडकरिता इन्वेस्टमेंट मॅनेजर)

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारभावाच्या चढउतारावर अवलंबून असते, गुंतवणूक करताना सर्व दस्तावेज योजना संबंधातील पडताळणी करावी.

ओल्ड ब्रिज असेट मॅनेजमेंट प्रा. लि १७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१. दूर. +९१ २२ ६९४५९९९९

जाहीर नोटीस सर्व संबंधिताना या जाहीर नोटीशीने कळविण्यात येरं की, गावमीजे ः भुईगाव बुदुक, तालुका ः वसई, जिल्हा ः पालघर येथील सर्वे नं १०५/४, क्षेत्र .०८.१० हे आर चौ मी या पैकी ०.०४.१० हे . आर .चौ .मी . जिमन मिळकत व त्या वरील घ न्याचा वसई विरार शहर म्हानगरपालिका मालमत्त क . बी . आर . ०१/६६८ हि मिळकत श्री . संजिब गेसेफ डावरे ह्यांच्या मालकीची व कब्जेवहीवाटीची आहे . सदरची मिळकत आमच्या अशिलांनी विकत घेण्याचे निश्चित केले आहे . सदर मिळकती वावत िर्षिक सत्यापन करावयाचे आहे. तरी ही ह्य मिळकतीत कुणाही इसमांचा दान, वक्षीस, करार जरोक्त, वापरवहिवाट, कब्जा, भाडेपटटा व कुळ आदी व अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यार त्यांनी त्यांची लेखी हरकत कागदपत्रासहित ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत नेम्नस्वाक्षरीकारांच्या जे .आर .ए .लॉ असोशिएटस एल . एल .पी. वी /२०२, दसरा माजला. वी विंग किणी आर्केड, स्टेला पॅटोल पंपच्या मागे, वरामपर वसई रोड (प . ) ता . ः वसई जि . ः पालघर ४०१२०२, या पत्यांवर कळवावी . सदरची लेखी हरकत जर कागदपत्रासोवत असेल तरच सदरची हरकत <mark>ग्राह्य</mark> धरली जाईल, जर लेखी हरकत कागदपत्रासोवत नसेल तर ती अमान्य करण्यात येईल व कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत नार्ह

असे समजण्यात येईल . ॲड अजय मायकल कोरीय दिनांक ៖ ०५ .०४ .२०२४ वकील जे . आर . ए . लॉ . असोशिएटस एल . एल . पी . तर्फे भागीदार

# **OSB** State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी ब्रांच, मुंबई (०५१६८) दि इंटरनॅशनल बिल्डिंग, ६वा मजला, १६ महर्षी कवें रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०.

### मागणी सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदार/संचालक/हमीदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यास कस्र आणि कर्ज नॉन परफार्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना त्यांना जारी करण्यात आल्या होत्या, परंतु ऱ्या न बजावता परत आल्या म्हणून सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने याद्वारे त्यांना कळविण्यात येत आहे

कर्जदार/हमीदाराचे नाव	मिळकतीचा तपशील/ अंमलबजावणी	सूचनेची	एनपीए ची	सूचनेच्या तारखेरोजीस
आणि पत्ता	करण्यायोग्य तारण मत्तेचा पत्ता	तारीख	तारीख	थकबाकी रक्कम
श्रीम. रश्मी सागर महामुनी, कु. स्नेहा बबन महामुनी आणि श्री. बबन मधुकर महामुनी	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, बी विंग, न्यू अर्चना सीएचएसएल, तिसगाव पाडा, पून लिंक रोड, तिसगाव, कल्याण (पू), ठाणे– ४२१३०६, मोजमापित ४२३ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र		१६.०२.२०२४	रू. ३०,८२,७२७/ – (रुपये तीस लाख ब्याऐंशी हजार सातशे सत्तावीस मात्र) २०.०२.२०२४ रोजीस

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासू-६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सदर सुचनेच्या ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पढील पावले उचलण्यात येतील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भातील ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०४.०४.२०२४, ठिकाण : मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया



Unitholders are hereby informed about the declaration of Income Distribution cum capital withdrawal under the Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option - Option B (10%) (IDCW Trigger Option B 10% - Payout/Reinvestment) \* of the following scheme. The record date for the same is 09 April, 2024.

Schemes - Plan / Option Name	Gross dividend (income distribution cum capital withdrawal) amount per unit (₹)**	Face value per unit (₹)	NAV (₹) as on 03 Apr, '24
Tata Equity P/E Fund - Regular Plan IDCW - Option B (10%)*	2.70	10.00	109.104

\* Trigger hit for April - June 2024 Quarter.

Pursuant to payment of Income Distribution cum capital withdrawal, the NAV of the scheme would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable). Unitholders kindly note that amounts are distributed out of investors capital (i.e., Equalisation Reserve),

which is part of sale price of the unit that represents realized gains. \*\* Payment of Income Distribution cum capital withdrawal is subject to Tax deducted at source (TDS) at applicable rates and other statutory levies if any. Income Distribution cum capital withdrawal distribution is

subject to availability & adequacy of distributable surplus on the record date. All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of business hours, on the record date shall be eligible for Income Distribution cum capital withdrawal.

Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the right to restrict the quantum of Income Distribution cum capital withdrawal upto the per unit distributable surplus available on the record date in case

of fall in the market. Applicable for units held in non-demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Payout /Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts

would be done to the last bank/address details updated in our records. Applicable for units held in demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Payout/Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

# सांकेतिक कब्जा सूचना

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, Picici Home Finance बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१

**कॉर्पोरेट कार्यालय:** आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९ **शाखा कार्यालय**ः १ला मजला, गोकुळ रोशन, प्लॉट क्र.२५ आणि २६, झेंडा चौक, धरमपेठ, नागपूर-४०००५९

**शाखा कार्यालयः** १ला मजला, कार्यालय क्र.२३,२४,२५, सातारा सिटी बिझनेस सेंटर, सर्व्हें क्र.२८३/१, ए, अंतिम प्लॉट क्र.२९, उप प्लॉट क्र.१, राधिका रोड, करंजे टार्फ सातारा-४१५००२

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत.

कर्जदारांनी सदरह रक्कम चकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणन कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना यादारे टेण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचेता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

अ.	कजेदार/सह-कजेदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कब्जाची तारीख	तारीख/मागणी	चे नाव
			सूचनेतील रक्कम (रु.)	
१	मोहम्मद फरहान मलिक (कर्जदार),	अपार्टमेंट क्र.४०३, चौथा मजला, मोजमापित ४२.३१ चौ.मी., विंग ई	१६-१२-२०२३	नागपूर-
	सीमा बानू मलिक (सह-कर्जदार)	पॅराडाईज गिल्स प्लॉट क्र.१ केएच क्र.८१/१ आणि ८२ हिंगणा रोड	₹.	बी
	एलएचएनएजी००००१५२०४०८.	हिंगणा मौजा वाघधरा नागपूर ४४११०८ ० नागपूर महाराष्ट्र ४४११०८	२६,०९,७५८/-	
		(संदर्भ लॅन क्र. एलएचएनएजी००००१५२०४०८). सीमाबद्ध द्वारे-		
		उत्तरः केएच क्र.८३ आणि ८४, दक्षिणः केएच क्र.७९ आणि १३७, पूर्वः		
		केएच क्र.८३ आणि १३७, पश्चिमः केएच क्र.८१/२.		
		ताब्यात घेण्याची तारीख-३०-मार्च-२४		
2	मोहम्मद फरहान मलिक (कर्जदार),	अपार्टमेंट क्र.४०३, चौथा मजला, मोजमापित ४२.३१ चौ.मी., विंग ई	१६-१२-२०२३	नागपूर-
	सीमा बानू मलिक (सह-कर्जदार)	पॅराडाईज गिल्स प्लॉट क्र.१ केएच क्र.८१/१ आणि ८२ हिंगणा रोड	₹.	बी
	एलएचएनएजी००००१५२०४०९.	हिंगणा मौजा वाघधरा नागपूर ४४११०८ ० नागपूर महाराष्ट्र ४४११०८	७६,२७०/-	
		(संदर्भ लॅन क्र. एलएचएनएजी००००१५२०४०८). सीमाबद्ध द्वारे-		
		उत्तरः केएच क्र.८३ आणि ८४, दक्षिणः केएच क्र.७९ आणि १३७, पूर्वः		
		केएच क्र.८३ आणि १३७, पश्चिमः केएच क्र.८१/२.		
		ताब्यात घेण्याची तारीख-३०-मार्च-२४		
ş	अक्षय भगवान कदम (कर्जदार),	एनए गाव खेड ता आणि जिल्हा सातारा सर्व्हे क्र.१३७ १३ सातारा	११-०१-२०२४	सातारा
	आकाश भगवान कदम (सह-	महाराष्ट्र ४१५००२ (संदर्भ लॅन क्र. एलएचएसआरए००००१४०५०२२).	₹.	-बी
	कर्जदार), सुरेखा भगवान कदम	सीमाबद्ध द्वारे- उत्तरः एडीजे सर्व्हे क्र., दक्षिणः प्लॉट क्र.०३, पूर्वः रस्ता,	२७,९२,१५३/-	
	(सह-कर्जदार), अतुल भगवान	पश्चिमः सर्व्हे क्र.१८२/१ भाग.		
	कदम (सह-कर्जदार),	ताब्यात घेण्याची तारीख-०३-एप्रिल-२४		
	एलएचएसआरए००००१४०५०२१			
γ	अक्षय भगवान कदम (कर्जदार),	एनए गाव खेड ता आणि जिल्हा सातारा सर्व्हे क्र.१३७ १३ सातारा	११-०१-२०२४	सातारा
	आकाश भगवान कदम (सह-	महाराष्ट्र ४१५००२ (संदर्भ लॅन क्र. एलएचएसआरए००००१४०५०२२).	₹.	-बी
	कर्जदार), सुरेखा भगवान कदम	सीमाबद्ध द्वारे- उत्तरः एडीजे सर्व्हे क्र., दक्षिणः प्लॉट क्र.०३, पूर्वः रस्ता,	१,२१,४८४/-	
	(सह-कर्जदार), अतुल भगवान	पश्चिमः सर्व्हे क्र.१८२/१ भाग.		
	कदम (सह-कर्जदार),	ताब्यात घेण्याची तारीख-०३-एप्रिल-२४		
				1

वरील नमद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सचना देण्यात येत आहे. अन्यथा सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००६ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : एप्रिल ०५, २०२४ प्राधिकत अधिकारी ठिकाण: नागपुर, सातारा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड